

शासकीय निवासस्थानात अनुज्ञेय कालावधीनंतरही
दंडनीय वसती करण्याबाबतच्या दंडनीय दराने अनुज्ञप्ती
शुल्क आकारणी करणेबाबत.
दंडनीय दराने वाढ

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्र.शानिवा-२५११/प्र.क्र.२३९/११/२३-अ

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक - २९ जुलै, २०११.

पहा :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.शानिवा-१०९५/प्र.क्र.८०७/९५/२३-अ, दि.१०.९.१९९६.

२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.शानिवा-२५०६/प्र.क्र.७५८/०६/२३-अ, दि.१.११.२००६.

प्रस्तावना:-

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सेवानिवृत्तीनंतर तसेच बदली झाल्यानंतर सुध्दा शासकीय निवासस्थाने अनधिकृतपणे ताब्यात ठेवण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. परिणामी बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या प्रतीक्षा यादीतील गरजू अधिकारी / कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानापासून वंचित रहावे लागत आहे. सबब, अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दंडनीय दराने अनुज्ञप्ती शुल्क आकारणी / तसेच दंडनीय दराने वाढ करण्याबाबतच्या तरतूदी शा.नि.क्रमांक शानिवा-१०९५/प्र.क्र.८०७/९५/२३अ, दिनांक १०.९.१९९६ अन्वये तसेच शा.नि. क्रमांक क्र.शानिवा-२५०६/प्र.क्र.७५८/०६/२३-अ, दि.१.११.२००६ अन्वये विहित करण्यात आलेल्या आहेत.

२. तथापि वरील शासन निर्णयान्वये दंडनीय दराने आकारण्यात आलेल्या अनुज्ञप्ती शुल्कात यापूर्वी वाढ करण्यात आलेली असूनही सेवानिवृत्तीनंतर तसेच बदली झाल्यानंतर सुध्दा शासकीय निवासस्थाने अनधिकृतपणे ताब्यात ठेवण्याची प्रवृत्ती अद्यापही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे दंडनीय दराने आकारण्यात येणा-या अनुज्ञप्ती शुल्कात अगुखी वाढ करण्याबाबतचा तसेच सेवानिवृत्तीनंतर, सेवेतून कोणत्याही कारणास्तव कमी करण्यात आल्यानंतर, मुंबईबाहेर बदली झाल्यानंतर अथवा शासकीय अधिका-यांचा / कर्मचा-यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यानंतर शासकीय निवासस्थान ताब्यात ठेवण्याबाबतचा कमाल ९ महिन्यांपर्यंतचा अनुज्ञेय कालावधी कमी करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन आता खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

शासन निर्णय:-

३(अ) सेवानिवृत्त झालेल्या, सेवेतून कोणत्याही कारणास्तव कमी करण्यात आलेल्या तसेच मुंबईबाहेर बदली झालेल्या अथवा शासकीय अधिका-यांचा / कर्मचा-यांचा सेवेत असताना मृत्यू झालेल्या, यथास्थिती शासकीय अधिकारी / कर्मचा-यांनी / त्यांच्या कुटुंबियांनी सेवानिवृत्तीच्या / बदलीच्या / मृत्यूच्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत शासकीय निवासस्थान रिक्त केले पाहिजे. अशा अधिकारी/कर्मचा-यांच्या बाबतीत तीन महिन्यांपर्यंत नियमित दराने अनुज्ञप्ती शुल्काची आकारणी केली जाईल. तीन महिन्यांनंतर पुढे निवासस्थानाच्या ताबा विहित पद्धतीने परत घेईपर्यंतच्या कालावधीकरिता उपरोक्त सर्व प्रकरणी दरमहा प्रती चौरस फूटास रु.५०/- या दंडनीय दराने निवासस्थानाच्या एकूण चटई क्षेत्रासाठी अनुज्ञप्ती शुल्क आकारले जाईल.

३(ब) सेवानिवृत्त झाल्याच्या, सेवेतून कोणत्याही कारणास्तव कमी करण्यात आल्याच्या तसेच मुंबईबाहेर बदली झाल्याच्या व्यक्तींना शासकीय अधिकार-यांचा / कर्मचा-यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्याच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीनंतर शासकीय निवासस्थान कोणत्याही परिस्थितीत ताब्यात ठेवता येणार नाही. सदर ६ महिन्यांच्या कालावधी संपुष्टात येताच शासकीय निवासस्थान त्वरित रिक्त करून घेण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता, सार्वजनिक काम विभाग यांच्याकडून विहित कार्यपद्धतीनुसार संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना सूचना देण्यात येतील व तदनंतर निष्कासनाची पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधितांचे प्रकरण सक्षम प्राधिकारी, मुहम्मद यांच्या न्यायालयीन बाबत करण्याची कार्यवाही विनाविलंब घेेली जाईल.


३(क) उपरोक्त शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.१०.९.१९९६ व दि. १.११.२००६ अन्वये घेण्यात आलेल्या अन्य निर्णयांच्या बाबतीत सदर शासन निर्णयांमध्ये जेथे रु.१०/- प्रती चौरस फूट दरमहा अथवा रु. २५/- प्रती चौरस फूट दरमहा असा उल्लेख असेल त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून सदर दर रु.५०/- प्रती चौरस फूट दरमहा असा आकारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वरील शासन निर्णयात जेथे ९ महिन्यांच्या अनुज्ञेय कालावधी नमूद करण्यात आलेला आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून सदर कालावधी ६ महिने इतका विहित करण्यात येत आहे.

४. हे आदेश दि. १ ऑगस्ट, २०११ पासून अंमलात येतील.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या आचार्य कारिक संदर्भ क्र.१३३/११/सेवा-५, दि.६.६.२०११ अन्वये देण्यात आलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.Maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०११०७३०११३६४१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(प्र.या. बेले)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
- * ४. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने)
- * ५. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने)
- * ६. प्रबंधक, लोकआयुक्त व उपलोक आयुक्त, मुंबई(पत्राने)
- * ७. सचिव, लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
८. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
९. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
१०. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
११. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
१२. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

१३. सचिव, सार्वजनिक चाकरांचा विभाग, मुंबई.
१४. अधिकांश व लेखा अधिकारी, मुंबई,
१५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१६. अधीक्षक अभियंता, मुंबई मंडळ, मुंबई,
१७. कार्यकारी अभियंता, इलाखा बाहेर विभाग, मुंबई,
१८. कार्यकारी अभियंता, सध्या मुंबई, बरळी, मुंबई-४०० ०१८
१९. कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई विभाग, अंधेरी (प), मुंबई-४०० ०५८,
२०. सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई, जुने जकात घर, मुंबई -४०० २३,
२१. सर्व मंत्रालयीन विभाग,
२२. सर्व विभागीय आयुक्त,
२३. बृहन्मुंबईतील सर्व विभागा प्रमुख व कार्यालय प्रमुख,
२४. निवड नस्ती.

* (पत्राने)